

NIBL/BSE/NSE/34/2021-22

Date: 12th November, 2022

BSE Limited
Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.
Maharashtra, India.
Scrip Code: 535458

National Stock Exchange of India Limited
Listing Department
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.
Maharashtra, India
Symbol: NIBL

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Publication of Financial Results for the quarter ended 30th September, 2022.

Pursuant to Regulation 47 the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), please find enclosed herewith the newspaper publications of Financial Results for the quarter ended 30th September, 2022, of the Company published in Free press Journal (English) and in Navshakti (Marathi) newspapers on 12th November, 2022.

You are requested to take on your record and oblige.

Yours Sincerely,
For **NRB Industrial Bearings Limited**



Vandana Yadav
Company Secretary & Compliance Officer

Encl. as above

For the convenience of participants of the Jio Mumbai Cyclothon 2022, the Western Railway will run an extra special local train on the intervening night of November 12 and 13 from Virar to Bandra. The train which will start from Virar at

2.45 am and reach Bandra at 3.55 am, will halt at all stations. The Jio Mumbai Cyclothon is being organised on Sunday, November 13, 2022, at Parinee ground, Near ONGC Building BKC. Staff Reporter

MBMC moves to acquire land for slaughterhouse, locals protest

Lack of facility has allowed animal slaughter in unchecked private spaces

SURESH GOLANI / Mira Bhayandar

Already at loggerheads over the setting up of the dump yard and waste processing plant in the coastal belt, yet another dispute is brewing between local villagers and the Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC). This time over the acquisition of land to construct a slaughterhouse in Utan.

According to information sourced from MBMC's town planning department (TPD), survey number 285 (a) was earmarked as a reserved plot for setting up a slaughterhouse in the twin-city's first development plan (DP) which was published in 1997. More than a decade later, the coastal belt, including Utan, was declared a recreation and tourism zone by Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA).

In 2013, the reservation of slaughterhouses shifted to survey number 282 (hissa number 4). During the process, the land owners had

"A part from other facilities like schools, hospitals, playgrounds and gardens, a modern and hygienic slaughterhouse is also the need of the hour. Since the land parcel is reserved for the purpose, we are following the due process of law for acquisition."

MBMC chief Dilip Dhole



officially registered their objections, but the tag remained. Now again the TPD has

sent out notices to owners of land parcels which have been tagged with reservations earmarked for the construction of a slaughterhouse in Utan.

"Apart from other facilities like schools, hospitals, play-

grounds and gardens, a modern and hygienic slaughterhouse is also the need of the hour. Since the land parcel is reserved for the purpose, we are following due process of law for acquisition," said MBMC chief Dilip Dhole. However, landowners who are engaged in traditional farming have vehemently opposed the acquisition process which according to them was gross injustice to them and their sole source of livelihood.

Due to the unavailability of a slaughterhouse, roadside meat shops have turned into mini slaughterhouses lacking hygiene and basic infrastructure for stunning and handling.

Notably, the annual licenses issued to such establishments clearly allow only the sale of meat and poultry. Moreover, all meat shop owners and slaughterhouses are mandated to get licenses from the Food Safety and Standards Authority of India (FSSAI).



Dr Dilip Shah with Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar (left) and Member of Parliament Supriya Sule (right) at his first solo exhibition at the Jehangir Terrace Art Gallery

Masai Mara – Doc's solo photo exhibition at Jehangir Art Gallery

SURESH GOLANI / Mira Bhayandar

From the adrenaline-driven chase sequence of a cheetah right from stalking to kill a Thomson's gazelle (a small fast antelope), and the complete hunting sequence of a serval cat to a zebra in the jaws of a crocodile and magical sunsets, Dr Dilip Shah, a consultant diabetologist from Bhayandar gives a glimpse of an intoxicating collection of wildlife photographs and several moments captured at the Maasai Mara National Reserve in Kenya.

An ardent nature lover and

Bhayandar resident's breath-taking glimpses of wildlife in Kenya

wildlife photographer by passion, Mr Shah has held his first solo exhibition at the Jehangir Terrace Art Gallery from November 9-15. He has picked 64 frames from the thousands he has clicked during his venturesome experience of nine photo safaris to Maasai Mara, one of Africa's greatest wildlife reserves.

Mumbai Police commissioner Vivek Phansalkar and

Member of Parliament Supriya Sule are among some of the dignitaries who have visited the exhibition.

"My thirst for going to Maasai Mara has been growing after every visit. Apart from anticipation and timing, I believe the understanding of light being at the right position and right moment are all it takes to be a good photographer," says Shah who also launched a book on the occasion. Notably, most of the pictures have been shot with wide angle lenses from almost touching distance handheld.

ICG evacuates critically injured foreign national off Mumbai coast

STAFF REPORTER Mumbai

In a swift sea-air coordinated rescue operation, Indian Coast Guard (ICG) successfully evacuated a critically injured foreign national from merchant vessel MYV Zim Atlantic 90 KM, off Mumbai on Friday.

According to the ICG, the SOS call was received at Maritime Rescue Coordination Centre, Mumbai.

ICG immediately swung into action and ICG Ship Saksham with a specialist medical team was diverted for assistance. The ship promptly evacuated the patient and provided first aid



under the supervision of a specialist medical team headed by a neurologist.

Considering the criticality of head injury, an ICG helicopter launched from Mumbai airlifted the patient within the shortest span of time. The patient was subsequently disembarked at Juhu airfield and handed over for further critical medical management.

NRB INDUSTRIAL BEARINGS LIMITED						
Regd. Office: Dhanur, 2nd Floor, 15 Sir P.M. Road, Fort, Mumbai 400001. CIN No. L29253MH2011PLC213963						
Extract of Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the three and six months ended September 30, 2022. (₹ in Lakhs)						
Particulars	Standalone		Consolidated			
	3 months ended	Year to date	3 months ended	Year to date	3 months ended	Year to date
	30.09.22	30.09.21	30.09.22	30.09.21	30.09.22	30.09.21
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	2,112.32	1,698.95	3,715.20	2,112.32	1,698.95	3,715.20
Loss before tax and exceptional item	(214.67)	(335.56)	(747.86)	(214.67)	(335.56)	(747.86)
Exceptional Item - (Gain)	-	-	-	-	-	-
Profit/(Loss) after tax and exceptional item	(214.67)	(335.56)	(747.86)	(214.67)	(335.56)	(747.86)
Share of Profit/(Loss) of associate	-	-	-	6.25	(4.71)	1.96
Loss after tax and after share of Profit of associate	(214.67)	(335.56)	(747.86)	(208.42)	(340.27)	(745.90)
Other Comprehensive Income (OCI)	4.27	(3.95)	8.54	3.78	(4.86)	7.57
Total Comprehensive Income for the period	(218.94)	(331.60)	(756.40)	(212.20)	(335.41)	(753.47)
Paid-up equity share capital (Face value of the share Rs. 2/- each)	484.61	484.61	484.61	484.61	484.61	484.61
Earnings per share of Rs. 2 each (not annualised):						
Basic and Diluted (in Rs.)	(0.88)	(1.39)	(3.09)	(0.86)	(1.40)	(3.08)

Note:
1 The above is an extract of the detailed format of Statement of Standalone Financial Results for the three and six months ended September 30, 2022 and Consolidated Financial Results for the three and six months ended September 30, 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.nrbindustrialbearings.com.
2 The above standalone and consolidated financial results of the Company and its associates for the three and six months ended September 30, 2022 were reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at its meeting held on November 10, 2022.

Place : Mumbai
Date : November 10, 2022
D. S. Sahney
Chairman and Managing Director

One dies after pick-up van hits truck in Kalamboli

STAFF REPORTER Navi Mumbai

A 45-year-old man died and another injured after a pick-up van hit a stationary container near Kalamboli circle on November 9 at midnight. The driver of the pick-up van lost control of the overspeeding vehicle and hit the container at the Kalamboli traffic signal.

While the driver of the pick-up van received injuries, the person sitting next to him died in the accident. The deceased was identified as Sikandar Bilashi Baitha, a resident of Khar Danda in Mumbai.

The container was waiting for a green signal at Kalamboli circle when the pick-up van rammed it from behind

Police said the driver of the pick-up van, Virender Yadav, 30, a resident of Santa Cruz in Mumbai, was booked for rash driving and causing death due to negligence.

According to police, around 1 am on November 9, the container was waiting for a green signal at Kalamboli circle. The pick-up van came from behind and hit the container. "Mr Yadav was driving the vehicle at high speed," said a police official from Kalamboli police station.

Mr Baitha and Mr Yadav received severe injuries. They were taken out of the vehicle by the police. While Mr Yadav was admitted to MGM Hospital in Kamothe, Mr Baitha was taken to Sub-District Hospital in Panvel. He died during the treatment.



एनएचपीसी NHPCL

NHPC Limited (A Government of India Enterprise) CIN: L40101HR1975GOI032564 Sector-33, Faridabad-121003 (Haryana) India

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022 (Rs. in Crore)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated								
		Quarter Ended		Half Year Ended	Quarter Ended		Half Year Ended						
		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	30.09.2021						
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1)	Total Income from operations	2,887.64	2,594.36	2,745.44	5,482.00	4,915.65	8,353.80	3,366.02	2,785.14	2,940.63	6,151.16	5,357.75	9,188.78
2)	Net Profit before Tax (before Exceptional items)	1,711.02	1,227.21	1,589.28	2,938.23	2,704.35	2,776.44	2,162.42	1,291.31	1,721.01	3,453.73	2,959.18	3,217.35
3)	Net Profit before Tax (after Exceptional items)	1,711.02	1,227.21	1,589.28	2,938.23	2,704.35	2,776.44	2,162.42	1,291.31	1,721.01	3,453.73	2,959.18	3,217.35
4)	Net Profit for the period after tax (after Exceptional items) - attributable to:												
	- Owners	1,433.08	1,049.58	1,304.80	2,482.66	2,217.06	3,537.71	1,535.60	1,039.31	1,335.44	2,574.91	2,243.21	3,523.57
	- Non-controlling interest	-	-	-	-	-	-	150.21	14.45	51.37	164.66	126.46	250.76
5)	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit and Other Comprehensive Income (after tax)] - attributable to:												
	- Owners	1,447.44	1,038.81	1,329.80	2,486.25	2,269.30	3,550.47	1,549.73	1,028.29	1,360.27	2,578.02	2,295.53	3,535.36
	- Non-controlling interest	-	-	-	-	-	-	149.98	14.22	51.41	164.20	126.54	249.83
6)	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03	10,045.03
7)	Reserves (excluding Revaluation Reserve)	25,425.07	24,479.88	23,520.00	25,425.07	23,520.00	23,441.07	26,951.81	25,904.24	24,988.90	26,951.81	24,988.90	24,875.95
8)	Net Worth	35,470.10	34,524.91	33,565.03	35,470.10	33,565.03	33,486.10	36,996.84	35,949.27	35,033.93	36,996.84	35,033.93	34,920.98
9)	Paid-up debt capital	27,651.73	28,207.69	24,864.13	27,651.73	24,864.13	28,047.72	27,971.88	28,340.31	24,867.38	27,971.88	24,867.38	28,113.15
10)	Debt equity ratio	0.78	0.82	0.74	0.78	0.74	0.84	0.76	0.79	0.71	0.76	0.71	0.81
11)	Earning per share (Basic and Diluted) - (not annualised) (Equity shares, face value of Rs.10/- each)												
	- Before movements in Regulatory Deferral Account Balances (in Rs.)	1.27	1.02	1.26	2.28	2.13	4.79	1.31	0.99	1.29	2.30	2.14	4.71
	- After movements in Regulatory Deferral Account Balances (in Rs.)	1.43	1.04	1.30	2.47	2.21	3.52	1.53	1.03	1.33	2.56	2.23	3.51
12)	Capital redemption reserve	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71	2,255.71
13)	Debenture (Bond) redemption reserve	1,366.25	1,366.25	1,641.95	1,366.25	1,641.95	1,366.25	1,366.25	1,641.95	1,366.25	1,641.95	1,366.25	1,366.25
14)	Debt service coverage ratio (DSCR)	6.53	5.28	5.06	5.91	5.07	3.62	7.52	5.35	5.35	6.44	5.38	3.84
15)	Interest service coverage ratio (ISCR)	11.96	8.03	9.53	9.82	8.41	7.18	13.81	8.14	10.08	10.72	8.94	7.61
16)	Securities Premium Account	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-

Note:
1 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 & 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the website of Stock Exchange(s) www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.nhpcindia.com.
2 Previous periods figures have been regrouped/rearranged wherever considered necessary.

For and on behalf of the Board of Directors of NHPC Ltd.

Sd/- (RAJENDRA PRASAD GOYAL) DIRECTOR (FINANCE) DIN-08645380

https://www.nhpcindia.com join us : [Social Media Icons]

